

जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, पुणे



द्वारा-स.नं १९१ विभागीय क्रीडा संकुल, महाराष्ट्र हौसिंग बोर्ड, मोझे हायस्कूल समोर येरवडा पुणे
संपर्क - ०२०-२६६१०१९४, ईमेल - dsopune@gmail.com



(स्पर्धा प्राधान्य) क्र.जिक्रीअ/शाक्रीस्प/आयोजन/२०१९-२०/

दि : २५/६/२०१९

प्रति,

मा. मुख्याध्यापक / प्राचार्य,

जि. पुणे.

विषय : सन २०१९-२० शालेय क्रीडा स्पर्धा, ऑनलाईन कामकाज आयोजन बैठकीबाबत.

महोदय,

महाराष्ट्र शासनाच्या क्रीडा व युवक सेवा संचालनालय, जिल्हा क्रीडा परिषद, पुणे व पिंपरी-चिंचवड महानगरपालिका, पुणे यांचे संयुक्त विद्यमाने प्रतिवर्षी भारतीय शालेय खेळ महासंघ पुरस्कृत शालेय क्रीडा स्पर्धांचे आयोजन करण्यात येते. सन २०१९-२० या वर्षातील तालुका, जिल्हा, विभाग व राज्य स्पर्धा आयोजन व नियोजनाबाबत विचार विनिमय करण्यासाठी खालील कार्यक्रमाप्रमाणे बैठकांचे आयोजन करण्यात येत आहे.

अ	दिनांक	वेळ	तालुके	बैठकीचे स्थळ	संपर्क व्यक्ती
१	९ जुलै २०१९	स. १०.३०	भोर / वेलहा/पुरंदर	आर आर विद्यालय भोर ता.भोर	श्री.एन टी वाघ ९८२२६४४५५०
		दु. ३ वा	मावळ व मुळशी	सह्याद्री इंग्लिश मिडीयम स्कूल, थंडा मामला हॉटेल समोर, जुना मुंबई पुणे हायवे तळेगाव दाभाडे, ता.मावळ	श्री. रवि थोरात सर ९९६०१०१०८२ श्री. इसकांडे सर ९०९६८९६६३८
२	१० जुलै २०१९	स. १०.३०	जुन्नर व आंबेगांव	तालुका क्रीडा संकुल मंचर, आंबेगाव	श्री.सुभाष नांवदे ताक्रीअ ९४०५३५१४५५
		दु. ३ वा	खेड व शिरूर	महात्मा गांधी विद्यालय व कनि.महाविद्यालय, खेड ता राजगुरुनगर	श्री. नितिन वरकड ९२२६२५७०७० श्री. रामदास रेटवडे ९३२५३०३९४१

अ	दिनांक	वेळ	तालुके	बैठकीचे स्थळ	संपर्क व्यक्ती
३	१५ जुलै २०१९	स. १०.३०	दोंड	मेरी मेमो.स्कूल, पाटस ता. दोंड	श्री.आवारी सर ९४०४९९७५८९ श्री.संतोष वरघडे सर (जिल्हा क्रीडा पुरस्कारार्थी)
		दु. ३ वा	इंदापुर	तालुका क्रीडा संकुल इंदापूर	श्री.सुहास व्हनमाणे ताक्रीअ ९६२३२४४८८८
४	१६ जुलै २०१९	स. १०.३०	बारामती	तालुका क्रीडा संकुल, माळेगाव	श्री.जगन्नाथ लकडे ताक्रीअ ९४२३२५११६०
५	१७ जुलै २०१९	दु. ३ वा	हवेली तालुका फक्त	डॉ. सुधाकरराव जाधवर एज्युकेशनल कॅम्पस, न-हे रोड, मानाजी नगर, न-हे ता. हवेली,	श्री. कुमठाळे सर ९५८८६४६२३८ श्री.अमृत सुकाळे ८६०५७६९९७०

सन २०१९-२० या शैक्षणिक वर्षापासून आयोजित होणा-या सर्व शालेय क्रीडा स्पर्धांचे संपुर्ण कामकाज ऑनलाईन पद्धतीने करण्याचे बंधनकारक आहे. सदर बैठकीमध्ये ऑनलाईन कामकाजाची माहिती देण्यात येणार आहे. या माहितीमध्ये मुख्यत्वे विद्यार्थ्यांची प्रवेशिका नोंदणी, व ऑनलाईन प्रक्रीया हाताळणीची मार्गदर्शक सुचना यांचा समावेश असणार आहे.

तरी उपरोक्त प्रमाणे क्रीडा स्पर्धांच्या आयोजन व नियोजन विषयक बैठकीसाठी मा. प्राचार्य/मुख्याध्यापक, क्रीडा शिक्षक तसेच संगणक ऑपरेटर, आपण किंवा आपला प्रतिनीधी उपस्थित राहणे आपल्या शाळेच्या विद्यार्थ्यांच्या शालेय स्पर्धांमध्ये सहभागासाठी सोईचे आहे. तरी या बैठकीस उपस्थित राहणे बंधनकारक आहे.

शासनाने प्रत्येक शाळेने किमान दोन सांघिक व एका वैयक्तिक खेळात सहभागी होणे सक्तीचे केले असल्याने, त्यानुसार शाळा प्रमुखांनी आपल्या शाळेचे संघ स्पर्धांमध्ये सहभागी करणे आवश्यक आहे.

स्पर्धा आयोजन - नियोजन, खेळाडूंना स्पर्धात्मक संधी व क्रीडाविषयक प्रचार व प्रसार तसेच विद्यार्थ्यांच्या सुप्त गुणांना वाव देण्यासाठी आपले बहुमोलाचे सहकार्य आवश्यक आहे. उपरोक्त बैठकीस उपस्थित रहावे.



(विजय संतान)

जिल्हा क्रीडा अधिकारी, पुणे

प्रत माहितीस्तव सविनय सादर

१. मा. जिल्हाधिकारी तथा अध्यक्ष, जिल्हा क्रीडा परिषद, पुणे.
२. मा. आयुक्त, पुणे महानगरपालिका, पुणे
३. मा. आयुक्त, क्रीडा व युवक सेवा म.रा.पुणे-१
४. मा. शिक्षणाधिकारी प्राथ/माध्य/जि.प.पुणे.